

श्री.शंकर रामचंद्र कोरवी, नायब तहसिलदार  
(महसूल), तहसिल कार्यालय माणगाव, जि.  
रायगड यांची नायब तहसिलदार सक्षम  
प्राधिकरण क्र.१० झोपडपट्टी पुनर्वसन  
प्राधिकरण मुंबई येथील रिक्त पदावर  
प्रतिनियुक्तीने पदस्थापना करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### महसूल व वन विभाग

शासन आदेश क्रमांक: बदली-२०२३/प्र.क्र.१८०/ई-९

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक:- ०५ ऑक्टोबर, २०२३

### वाचा :-

- १) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र.एसआरव्ही-२०११/प्र.क्र.१३७/कार्या.१२,  
दि.१७.१२.२०१६.

### शासन आदेश:-

महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम-४० मधील परिशिष्ट-२ मधील विहित अटी व शर्तीना अधीन राहून श्री.शंकर रामचंद्र कोरवी, नायब तहसिलदार (महसूल), तहसिल कार्यालय माणगाव, जि. रायगड यांची नायब तहसिलदार, सक्षम प्राधिकरण क्र.१० झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबई येथे या आदेशाच्या दिनांकापासून ३ वर्षांच्या कालावधीसाठी सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने प्रतिनियुक्तीने पदस्थापना करण्यात येत आहे.

२. कोंकण विभागातील नायब तहसिलदारांच्या रिक्त पदांच्या संख्येत आगामी काळात वाढ झाल्यास किंवा श्री.शंकर रामचंद्र कोरवी, नायब तहसिलदार (महसूल), तहसिल कार्यालय माणगाव, जि. रायगड यांच्या सेवेची त्या विभागास आवश्यकता भासल्यास श्री. कोरवी यांची तात्पुरती प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्यात येईल.

३. श्री.शंकर रामचंद्र कोरवी, नायब तहसिलदार (महसूल), तहसिल कार्यालय माणगाव, जि. रायगड यांना प्रतिनियुक्तीने पदस्थापना दिलेल्या पदावर रुजू होण्यासाठी या आदेशान्वये एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. तसेच, उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन), चेंबूर-१, मुंबई यांनी श्री. कोरवी, नायब तहसिलदार यांचा रुजू अहवाल शासनास सादर करावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३१००५१८०३५५०११९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( संतोष वि. गावडे )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- विभागीय आयुक्त, कोंकण विभाग, नवी मुंबई.
- उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन), चेंबूर-१, मुंबई.
- प्रधान महालेखापाल, (लेखापरीक्षा व लेखा अनुज्ञेयता) मुंबई / नागपूर.
- जिल्हाधिकारी, मुंबई / रायगड.
- जिल्हा कोषागार अधिकारी, मुंबई / रायगड.
- श्री.शंकर रामचंद्र कोरवी, नायब तहसिलदार (महसूल), तहसिल कार्यालय माणगाव, जि. रायगड यांना (विभागीय आयुक्त, कोंकण विभाग, नवी मुंबई यांच्यामार्फत)
- निवडनस्ती, कार्यासन ई-९, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.